## **Automobile Products of India Limited**

Date: 09th September, 2020

To, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code: 505032

Sub: Submission of Newspaper Advertisement related to Annual General Meeting, Book Closure and other related information

Dear Sir(s),

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copies of public notice related to final intimation about 69<sup>th</sup> Annual General Meeting, will be held on **Tuesday**, **29<sup>th</sup> September**, **2020 at 01:30 P.M. (IST)** through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM'), Book Closure and other related information and also intimating about emailing of annual report for FY 2019-20 to all the shareholders who have registered their email addresses with the Registrar and Transfer Agent, published on 07<sup>th</sup> September 2020, in The Free Press Journal (English) and Navshakti (Regional Marathi).

You are requested to kindly take the above information on your record.

Thank You,

Yours faithfully,

Yours truly.

FOR AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

Aakanksha A. Mittal Company Secretary & Compliance Officer M. No. A57489

Enclosures: as above

PUBLIC NOTICE

partment Owners of Bhagirath Condominium having their address at Bhagirath CHS Ltd

. ear Pahadi School, Jayprakash Nagar, Goregaon (East), Mumbai 400 063 who are

claiming to be the Owners ('said Owners') and (2) Arkade Developers Pvt. Ltd. having their address at 2nd floor, Arkade House, Next to Children Academy School, Opposite

Rhoomi Arkade, Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai - 400 101 who are claiming to

ossess the Development Rights ('said Developers') in respect of all that piece and

arcel of land or ground together with a building known as 'Arkade Adornia' situated at

hagirath Co-operative Housing Society Ltd. at Village Pahadi (Goregaon), near Pahadi

School, Jaiprakash Road No. 2, Goregaon (East), Mumbai 400 063 admeasurements PRC area of 2102.7 sq. mtrs. equivalent to 2515 sq. yards or thereabouts and bearing

Survey No. 92, Hissa No. 4 (part) C.T.S. No. 442/B and bearing Plot No. 8 of Bhatta Private Scheme in the Registration Sub-District of Bandra in Greater Mumbai and containing by,

ereinafter referred to as the 'said Property' (more particularly set out in the Schedu

Any and all persons/ entities including bank and/ or financial institution having any right

title, benefit, interest, claim and/or demand etc, of any nature whatsoever in respect of the

under mentioned plot of land or any part/s thereof including any right, title, interest, demand or

estate of any nature whatsoever, in respect of or any part of the said Property by way o Sale, Mortgage, Exchange, Gift, Lien, Lease, License, Interest, Tenancy, Sub-Tenancy

harge, Maintenance, Possession, Share, Easement, Trust, Bequest, Assignment

Encumbrance, Family Arrangement/ Settlement, decree and/or any order of the Court of aw, contracts/ agreements, development rights, partnership, any arrangement, or

therwise etc. of whatsoever in nature is/are hereby requested/ called upon to intimate that

same to the undersigned in writing at the address mentioned hereunder along with the

elevant, necessary and supporting documentary evidence within 14 (Fourteen) days from

ne date of publication hereof, failing which all the rights, title, interests, benefits, claims

demands, if any, of any such persons/ entities in respect of under mentioned plot of land and/or any part/s thereof shall be deemed to have been waived, abandoned and the

ansfer, convey, grant and assignment in respect of all their rights, title and interests, shall

SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:-

ALL THAT piece and parcel of land or ground together with a building known as 'Arkade Adornia' situated at Bhagirath Co-operative Housing Society Ltd. at Village Pahadi

Goregaon), near Pahadi School, Jaiprakash Road No. 2, Goregaon (East), Mumbai 400 063

admeasurements PRC area of 2102.7 sq. mtrs. equivalent to 2515 sq. yards or thereabouts and bearing Survey No. 92, Hissa No. 4 (part) C.T.S. No. 442/B and bearing Plot No. 8 of

Rhatta Private Scheme in the Registration Sub-District of Bandra in Greater Mumbai an

Sd/-

Partner

Advocates

Sameer J. Chitnis,

M/s. Chitnis & Co.

1) On or towards the North: by the property of CTS Nos. 293/11 & 299E,

2) On or towards the South: by the passage road 20 feet wide,

NOTICE is hereby given that our clients intend to investigate the title of (1) Association

reunder written) for acquiring the Conveyance of the same.

be completed in favour of our clients.

(3) On or towards the West: CTS No. 304

Dated this 8th day of September, 2020

4) On or towards the East: CTS No. 442B.

ounded as follows:

Place: Mumbai

## Setubandhan Infrastructure Limited

(Formerly known as Prakash Constrowell Limited) Registered Office: The Exchange, Near Ved Mandir. Tidke Colony.

Trimbak Road, Nashik - 422002 Email: info@prakashconstro.com|Website: www.prakashconstro.com

# NOTICE OF THE 24TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 24th Annual General meeting (AGM) of Members of Setubandhan Infrastructure Limited (Formerly known as Prakash Constrowell Limited)will be held on Wednesday September 30, 2020 at 3.00 p.m. at The Exchange, Near Ved Mandir Tidke Colony, Trimbak Road, Nashik - 422002 to transact the Businesses, as set out in the notice dated September 04, 2020 convening the AGM.The notice of AGM, Annual Report and Attendance slip have been sent in electronic mode to the members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s) to other members in the permitted mode. The above documents are also available on the Company's website www.prakashconstro.com.

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and the applicable rules framed thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 26, 2019 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of 24th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 30, 2020.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote electronically, through evoting facility services provided by the Central Depository Services (India) Limited(CDSL) on all resolutions set forth in the AGM notice. The voting rights shall be in proportion to the shares held by members as on September 23, 2020 being the cut-off date for the said purpose. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e September 23, 2020 may obtain the user ID and password by sending email request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if such a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote. Please note that a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date will only be entitled to avail the facility of remote e-voting or voting a the AGM venue.

The remote e-voting period commences on Saturday, September 26, 2020 at 9:00 a.m. and ends on Tuesday, September 29, 2020 at 5:00 p.m. During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date i.e. September 23, 2020, may cast their vote electronically in the manner and process set out in the AGM Notice. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member will not be allowed to change it subsequently. A member can participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but will not be allowed to vote again at the AGM. Members not opting for remote evoting will be offered the facility to vote at the venue of the AGM. A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or at the AGM venue.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write ar email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Setubandhan InfrastructureLimited Place: Nashik Prakash Laddha Date: September 7, 2020

## **AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED**

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. Email: cs1@apimumbai.com; Website: www.apimumbai.com CIN: L34103MH1949PLC326977

#### NOTICE OF 69TH ANNUAL GENERAL MEETING **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 69th Annual General Meeting ('AGM') of Automobile Products of India Limited (the 'Company') is scheduled to be held on Tuesday, 29th September, 2020 at 01:30 P.M. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08th April, 2020, 13th April, 2020 and 05th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to transact the business as mentioned in the Notice of 69th AGM ('AGM Notice'), without the physical presence of the Members at a common venue

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings ('SS-2') and in compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the AGM Notice along with the Annual Report for 2019-20 ('Annual Report'). inter-alia incorporating the audited financial statements for the financial year ended on 31st March, 2020 alongwith the reports of the Board of Directors and Auditors' thereon. have been sent on 6th September 2020 by email to all those Members whose email addresses are registered with the Company and/ or its Registrar and Share Transfer Agent. The requirements of sending physical copy of the AGM Notice and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members are hereby informed that the said Annual Report and AGM Notice is also available on the Company's website www.apimumbai.com, website of the BSE at www.bseindia.com, and on the website of registrar and transfer agent (RTA), being Link Intime India Private Limited at www.linkintime.co.in https://instavote.linkintime.co.in.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing to its members e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. Remote e-voting). The Company will also provide a facility of evoting during the AGM to those members, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with the RTA for providing the Remote e-voting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members as on the Cut-off date i.e. Friday, 18th September, 2020 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM.

The remote e-voting period commences on Thursday, 24th September, 2020 (09.00 a.m. IST) and ends on Monday, 28th September, 2020 (05.00 p.m. IST). During this period, the Member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by RTA thereafter. Once the vote on a resolution is casted by a member, no subsequent change shall be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the Cut-off date i.e. Friday, 18th September, 2020. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 69th AGM. Members who have cast their vote through Remote e-voting will be eligible to attend the AGM, however, will not be eligible to vote through e-voting at the AGM.

Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice and holding shares as on the Cut-off date i.e. Friday, 18th September, 2020, shall be entitled to vote electronically using the Login ID and Password which he may obtain from RTA after sending a request at enotices@linkintime.co.in. However, if a person is already registered with RTA for e-voting then the existing Login ID and Password can be used for casting vote.

In case of any queries or issues regarding attending AGM/ e-voting, members may refer to the Notes to the AGM Notice as well as Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an e-mail: enotices@linkintime.co.in or at Tel. No.: 022 - 4918 6000

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 18th September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 69th AGM

Date: 7th September, 2020 Place : Mumbai

For Automobile Products of India Limited

Aakanksha A. Mittal Company Secretary & Compliance Officer



#### **CENTRAL PURCHASE DEPARTMENT** 566, N. M. Joshi Marg, Byculla, Mumbai-400 01 1 **e-PROCUREMENT TENDER NOTICE**

Department	Office of Dy. Dean Medicine Tender Section, 566, N. M. Joshi Marg, Byculla, Mumbai-400 011							
Section	Medicine Tender Section							
Bid No.	7100180886							
Subject	Supply Of Covid Related Items Latex Gloves etc.							
Tender Date	Supply Of Covid Related Items Latex Gloves etc. From the date of Sanction to 6 Months							
Website	http://portal.mcgm.gov.in							
Contact	Name : Dr. Ajay Rana Mobile No. : 9821274483							

**Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai** 

PRO/651/ADV/2020-21

Sd/ Dy. Dean (CPD)

**Avoid self medication** 

#### RAJ OIL MILLS LIMITED CIN: L15142MH2001PLC133714 | Regd. Office: 224-230, Bellasis Road, Mumbai -400008

Email: cs@rajoilmillsltd.com | Website: www.rajoilmillsltd.com

NOTICE OF 18™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 10:00 A.M. IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM dated September 07, 2020.

The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. , 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020 Issued by Ministry of Corporate affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), permitting the holding of AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual report for the financial year 2019–20 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). If you have not registered your email address with the Company/Depository Participant(s) you may please follow below instructions for registering/updating your email

Central Depository Services (India) Limited (CDSL)

Physical Holding	Please send a request to the Company/Registrar and Share
	Transfer Agent providing Folio No. Name of Shareholder, Scanned
	Copy of the share certificate (front and back), self attested copy of
	PAN Card and any of Driving License, election identity card,
	Aadhar Card and passport for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Particapt (DP) and register your
Ţ	email address and bank account details as per process advised

Members may note that the Notice of 18th AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be available on the Company's Website at www.rajoilmillsltd.com and website of the Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com The Notice of 18th AGM will also be available on the website of NSDL at

www.evoting.nsdl.com. The members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during the AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during the AGM by Members holding shares in Physicals mode and members, who have not registered

their email ID with the Company, will be provided in the AGM Notice. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI

> By order of the Board FOR RAJ OIL MILLSLMITED Ankit Kumar Jain. Company Secretary

#### **BOMBAY SWADESHI STORES LIMITED** 0

Date: September 07, 2020 Place: Mumbai

CIN: U74999MH1905PLC000223 Registered Office: Western India House, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 Tel: +91 22 22885048/49 ate Office: 304, 3rd Floor, Hubtown Solaris, Prof NS Phadke Marg, Opp Teli Gali, Vijay Nagar, Andheri East, Mumbai-400 069 Tel: +9122 6835 1600 Website: www.thebombaystore.com Email: investor@bombaystore.com

NOTICE OF THE 114th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK-CLOSURE

fice is hereby given that the 114" Annual General Meeti the Company will be held on Monday, 28th September, 2020 at 11.00 A.M. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 and rules made thereunder read with Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No.17/2020, dated 13th April, 2020 and Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred as 'MCA Circulars') to transact businesses set out in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/ OAVM or view the live webcast of AGM through the CDSL e-Voting system. Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depositories. The Notice and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.thebombaystore.com and on the website of CDSL www.evotingindia.com

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at investor@bombaystore.com

or to Link Intime (India) Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system of CDSL at www.evotingindia.com All the members are informed that:

- a) The business as set forth in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- b) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date, i.e. Monday, 21st September, 2020, shall only be entitled to avail the remote e-voting facility or voting at AGM through CDSL e-voting platform (www.evotingindia.com) ("remote e-voting").
- c) The e-voting period shall commence on Friday, 25th September, 2020 (9:00 am) and shall end on Sunday, 27th September, 2020 (5:00 pm); the e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 21st September, 2020, can visit the website of the Company to view the aforesaid documents. Such Members may cast their vote through remote e-voting by obtaining the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting;
- In case of queries or issues regarding e-voting members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on toll free no.: 1800 22 5533.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from Tuesday, 22nd September, 2020 to Monday, 28th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of Annua General Meeting

By order of the Board of Directors Of Bombay Swadeshi Stores Limited sebni

# **Emmessar Biotech & Nutrition Ltd.**

Tel: 022-20870587/49738167/68 Email: enquiries@ebnl.org Site: www.ebnl.org Investors Grievance Email: investors@ebnl.org CIN No. L24110MH1992PLC065942

#### **NOTICE**

NOTICE & hereby given that Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 10.30 AM through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice. Book Closure will be from Thursday, September 24, 2020 til Wednesday, September 30, 2020. E-Voting will be from Saturday, September 26, 2020 from 9 AM till Tuesday, September 29, 2020 to 5 PM

In view of the Covid-19 pandemic, the Ministry of the Corporate Affairs (MCA), had vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No, 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (thereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and the SEBI (Listings Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-2020 will also be available on the Company's website www.ebnl.org and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The nstructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the acility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting will be provided in the Notice of the AGM. Shareholders who have

#### Registration of email/ID and Bank Account details:

In case the shareholders email ID is already registered with the Company's Registrar and share Transfer Agent (RTA)/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address.

The shareholders who have not yet registered their email address or bank account details are requested to register the same in respect of shares held in demat form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by mail to Company's Registrar & Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt Ltd on rnt.helpdesk@linkintime.co.in so as to enable the company to register the

for Emmessar Biotech & Nutrition Ltd

Place: Mumbai Date: September 7, 2020

Foods & Inns

#### GAMMON INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED Registered Office: Orbit Plaza CHS Limited, 5th Floor, Plot No.952/954

New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400 025 Tel: (022) 6748 7200; Fax: (022) 6748 7201

Website: www.gammoninfra.com; CIN: L45203MH2001PLC131728

NOTICE is hereby given that the 19th Annual General Meeting ("**AGM**" of members of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 12.00 noon IST through Video Conferencing ("**VC**") / Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular dated 5<sup>th</sup> May, 2020 read with MCA General Circulars dated 8<sup>th</sup> April, 2020 and 13<sup>th</sup> April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as "Relevant Circulars") to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 19th AGM, Annual Report for he financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the 19th AGM and Annual Report for the financial year 2019-20 are also available on the Company's website www.gammoninfra.com, on the website of Central Depository Services India) Limited at https:/www.evotingindia.com, on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

As per Section 108 of the Companies Act, 2013 ("Act"), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ("Rules") and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by Central Depository Services (India) Limited ["CDSL"] on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through VC / OAVM, who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members are requested to follow he instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC / OAVM facility provided by CDSL. The details of emote e-voting are given below: Date and time of commencement of remote e-voting: 27/09/2020

- (9.00 a.m. IST)
- Date and time of end of remote e-voting: 29/09/2020 (5.00 p.m. IST 3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or 29/09/2020
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. on 24th September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 24/09/2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting during the AGM.
- Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user id and password can be used for casting votes.
- 6) Members holding shares in Physical Form, kindly refer the detailed instruction for e-voting. For physical shareholders and shareholders whose email addresses

are not registered with the depositories, shareholders should log on to the e-voting website www.evotingindia.com and enter their 10 digit alpha-numeric PAN issued by Income Tax Department for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice

For any queries / grievance, in relation to remote e-voting and e-voting, members may contact: Name: Mr. Rakesh Dalvi

Central Depository Services (India) Limited

Designation: Manager Address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex.

Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marq

Lower Parel (E), Mumbai - 400013 Email: helpdesk.evoting@cdslindia.com

Cell: 1800225533

For, Gammon Infrastructure Projects Limited

Kaushal Shah Company Secretary and

Place: Mumbai Date: September 8, 2020

Compliance Officer

# कार्यालय उज्जैन नगर पालिक निगम, उज्जैन

छत्रपति शिवाजी भवन आगर रोड उज्जैन

# (Online) निविदा आमंत्रण सूचना

निम्नांकित कार्य के लिए प्रपत्र 'अ' (फार्म ए) में प्रतिशत कम या अधिक के आधार पर प्रमुख अभियंता लोक निर्माण विभाग म.प्र. शासन भोपाल के कार्यालय में पंजीकृत ठेकेदारों से उक्त विभाग में पंजीयन प्रमाण पत्र की प्रमाणित प्रति प्रस्तुत करने पर ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की जाती है तथा ठेकेदार की (श्रेणी सी) एम.पी. गवर्मेंट व सिरियल क्र. 1 का टेण्डर फार्म मूल्य 15000/- एवं सिरियल क्र. 2 का टेण्डर फार्म मूल्य 2000/- रहेगा। सिरियल क्र. 1 ऑनलाईन क्रय करने की ऑतिम दिनांक 03.10.2020 समय 17.30 ऑनलाईन ई.एम.डी. राशि एवं समस्त दस्तावेज Submission करने की ऑतिम

दिनांक 03.10.2020 समय 17.30 रहेगी। सिरियल क्र. 2 ऑनलाईन क्रय करने की ऑतिम दिनांक 18.09.2020 समय 17.30 ऑनलाईन ई.एम.डी. राशि एवं समस्त दस्तावेज Submission करने की ऑतिम

दिनांक 18.09.2020 समय 17.30 रहेगी।

विस्तृत निविदा आमंत्रण सूचना एवं अन्य जानकारी वेबसाइट www.mptenders.gov.in पर देखी जा सकती है। यदि उपरोक्त निविदा में किसी प्रकार का संशोधन होता है तो इसकी सूचना ऑनलाईन दी जावेगी। पृथक से समाचार पत्रों में प्रकाशित नहीं की जावेगी।

<b>д</b> Б.	टेंडर फार्म का मूल्य	कार्य का नाम	अनुमानित लागत	नगरीय प्रशासन एवं विकास विभाग म.प्र. भोपाल	अर्नेस्टमनी रु.	समय अवधि
1	2	3	4	5	6	7
1	2020_UAD _105021_1	वार्ड क्र. 44 फ्रिगंज स्थित अवन्तिका प्लाजा के पास गुरुनानक कमर्शियल कॉम्प्लेक्स निर्माण कार्य।	25,269,894/-	10.05.2012 UADD ISSR SOR AND NON SOR	252700/-	12 माह
2	2020_UAD _105161_1	वार्ड क्र. 44 फ्रिगंज स्थित अवन्तिका प्लाजा के पास जीर्णशीर्ण गुरुनानक मार्केट तोड़ना।	5,08,291/-	10.05.2012 UADD ISSR SOR	10165/-	30 माह

कार्यपालन यंत्री नगर पालिक निगम उज्जैन

Place: Mumbai Dated: 8th September, 2020

Manjri Chandal Director

not updated their email ids and bank account details are requested to do so:

same for sending the Notice of ensuing Annual General Meeting through email.

FOODS AND INNS LIMITED

Corporate Office: Dulwich Mansion, 3<sup>rd</sup> Floor, 224, Tardeo Road, Mumbai-400 007.

Tel No.: 23533103/04/05 Fax No.: 23533106/07 Email: writetous@foodsandinns.com

Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard

NOTICE OF THE 48" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 48" Annual General Meeting ("AGM") of the members of **Foods and Inns Limited** ("Company") is scheduled to be held

on Wednesday, September 30, 2020 at 3.30 p.m. through video conferencing ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") to transact the

and Exchange Board of India and owing to the difficulties involved in the dispatching the physical copies, kindly note that electronic copies of the notice of the AGM and Annual report 2019-2020 will be sent to all the members whose

email addresses are registered with the Companyl Depository Participants within the prescribed timeline. The notice of the 48<sup>th</sup> AGM and annual report for

the FY 2019-2020 will also be available on the website of the Compan www.foodsandinns.com and on BSE www.bseindia.com.

Individual notices along with the explanatory statement have been e-mailed to all those members whose e-mail IDs are registered with the Company or the

Depository Participant(s). The Company has completed its dispatch of email or September 4, 2020. The notice of 48th AGM along with the explanatory

statement is available on the website of NSDL i.e. http://www.nsdl.co.in and

Pursuant to section 91 of the Companies Act. 2013, read with Rule 10 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of

Members and Share Transfer Books will remain closed from Thursday

September 24, 2020 to Wednesday September 30, 2020 (both days inclusive) In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 o

the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of the AGM using

electronic voting system ("remote e-voting"), provided by National Securitie: Depository Limited ("NSDL"). The Board has appointed Ms. Ragini Chokshi o

M/s Ragini Chokshi & Co, Company Secretary Firm, as scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner.

The cut off date for determining the eligibility of the members to vote by remote

e-voting or voting at the AGM is Wednesday September 23, 2020. The remote e-voting period shall commence on Sunday September 27, 2020 (10.00 a.m.)

and end on Tuesday September 29, 2020 (5.00 p.m.). The remote e-voting shal

be disabled and shall not be allowed for remote e-voting after 5.00 p.m. or

Tuesday, September 29, 2020. Once the vote on a resolution is cast by the member cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after the dispatch of the notices along with

the explanatory statement and holding shares as of the cut-off date i.e.

Wednesday September 23, 2020 may obtain the Log in ID and Password and follow the same instructions as mentioned in the notice of AGM for remote e-

voting or by sending a request at <u>evoting@nsdl.co.in</u> or

The procedure of remote e-voting is available in the notice of the 48th AGM. In

case of any queries/grievances pertaining to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and remote e-voting user

nanual for members available at <u>www.evotingindia.com</u> or contact Ms. Sarita

Mote, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World

Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel: 022-24994545/7506682281, Email-<u>SaritaM@nsdl.co.in</u>.

details for receipt of Dividend amount directly to the Bank Accounts, are not

registered with their Depository Participants are hereby requested to register/update their email ids and Bank Account details with the respective

Depository Participants or with M/s. Link In (India) Private Limited (the

Company's RTA) by following the below instructions:

> Send a request to the Company's RTA, M/s. Link In (India) Private Limited on

he email address - rnt.helpdesk@linkintime.co.in with subject line: (unit-

B) Along with the above details, for registering the Bank Account details:

Scan copy of the cancelled cheque bearing all the above details fo

By Order of the Board of Directors

FOR FOODS AND INNS LIMITED

Sd/-

BHUPENDRA DALAL

CHAIRMAN DIN 00061492

The Members whose email ids for all communications and / or Bank Accou

shok.sherugar@linkintime.co.in.

FOODS AND INNNS LIMITED) mentioning:

Self-attested scan copy of the PAN Card and

Self-attested scan copy of the Aadhar Card.

Scan copy of the Share Certificate (for Physical Holders);

a) For registering the email-address: Folio No./Client Id and DP-ID;

Name of the Shareholder:

Bank Account Type:

MICR Code;

IFSC Code and

uthentication.

Place: Mumbai

Bank Account Number

Date: September 5, 2020

Name and Branch of the Bank;

llso on the website of the Company i.e. www.foodsandinns.com.

In compliance with the circulars of Ministry of Corporate Affairs and Securit

ousinesses as set out in the notice of the AGM.

Estate, Mumbai 400038 website: www.foodsandinns.com

CIN: L55200MH1967PLC013837

Sd/

MSR Ayyangar **Managing Director** 

Opp. Union Bank of India, Fort, Mumbai 400 001

Unit No. 9, 2nd floor, Jeevan Vihar Building,

Samachar Marg), Near Bombay Stock Exchange

75, Alkesh Dinesh Modi Marg (Mumbai

उज्जैन, दिनांक 04/09/2020

मे. टुडे. रायटींग इंस्टुमेट्स लिमिटेड (दिवाळखोरीतील) यांच्च्या मत्ते करीता ई लिलाव विक्री सूचना (इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड २०१६ अन्वये मिळकतीची विक्री) कॉर्पोरेट ऋणकोची सदर मत्ता. जे आहे जेथे आहे तत्वाने आणि कोणत्याही आधाराशिवाय विक्री करण्यात येणार आहे.

२४.०९.२०२० रोजीस १.०० ते द्. २.०० ई-लिलावाची तारिख आणि वेळ केव्हायसी आणि इअर प्रदानाकरिता तारिख २३.०९.२०२० रोजीस किंवा पूर्वी सायं. ४.०० पर्यंत

मिळकतीचे वर्णन जेव्ही पीडी अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०००४९ येथे प्लॉट क्र.५, नॉर्थ साऊथ रोड क्र. १०, रामकृष्ण सीएचएस लि. समोर च्या गाव पाले ३४ प्लॉट क्र. ६ च्या प्लॉट धारक सीटीएस क्र. २१ (भाग), स. क्र. २८७ लॅम्पलाईट सीएचएस लि<sub>.</sub> ४था मजला, फ्लॅट क्र. ४०१ (अंदाजे बिल्ट अप क्षेत्र १०८६ चौ. फू. आणि अंदाजे चर्टई क्षेत्र ९०५ चौ. फु.)(राखीव किंमत (आरपी) रू. २,९६,२५,३००/ – इसारा अनामत रक्कम (ईअर) रू. २९,६२,५३०/ –)

तपशिलवार अटी आणि शर्ती करिता <u>https://bankeauction.com</u> यावर भेट द्या. (सपोर्ट हेल्पलाईन ७२९१९८११२४/५/६ किंवा ईमेल:<u>support@bankeauctions.com</u>) किंवा निम्नस्वाक्षरीकारान ९८९२३३३४० यावर संपर्क साधावा. सदर मिळकत पुर्नविकासाअंतर्गत आहे त्याप्रमाणे सदर मिळकतीचे विकासकांकडून आगाऊ वेळ ठरवून २२.०९.२०२० रोजीपर्यंत सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत (स.१० ते सायं. ६) निरिक्षण करू शकतो. विशाल बिडावाटजिका

मे. दुडेज् रायटींग इन्स्ट्रमेंटस लिमिटेडचे परिसमापक

२५/२०१७-२०१८/१०२६७

नोंद. पत्ता: कार्यालय क्र. ३०७, ३रा मजला, बिझनेस क्लासिक, एचपी पेट्रोल पंप मागे, एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

ईमेल : finvishal@yahoo.com/vishal@arck.in

टिनांक • ०७ ०९ २०२०

#### भारत आग्री फर्ट ॲन्ड रियाल्टी लिमिटेड कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक: L24100MH1985PLC036547

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३ रा मजला, हबटाउन सोलारिस, एन. एस. फडके मार्ग, गोखाले पूलाजवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९.

दूर. क्र. : (९१-०२०) ६१९८०१०० ईमेल: bfilshivsai@gmail.com,

#### वेबसाइट: www.bharatrealty.co.in, सूचना सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या

घेण्याकरीता सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षक वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजूर करणे

विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे

की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा पढील गोष्टी इतर बाबींसह विचारात

२. अध्यक्षांच्या परवानगीने आलेल्या कोणत्याही इतर बाबी.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.bharatrealty.co.in व स्टॉक एक्सचेंज ची वेबसाइट ज्यावर कंपनीच्या शेअर्सची सूची उपलब्ध आहे अशा www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

> भारत आग्री फर्ट ॲन्ड रियाल्टी लिमिटेडकरिता सही /

ठिकाण : मुंबई ए. जे. चकोटे दिनांक: ७ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

यांच्या नावे सर्व्हे जमीन

क. ३११. गाव वापी. एनएच ८, तालुका पारडी.

जि. वलसाड, गुजरात पिन

स्थित बिनशेत जिमनीचे

बँकेसह सांकेतिक कब्जा

गाळा क्र. २१ आणि ३४ ए

(हॉल गाळा गट २७३ बी)

तळमजला. ई यनिट. गाव

उचट मौजे मागाठणे मादाम

फॅक्टरी समोर, कड़र

जवळ. भिवंडी वारा रोड.

जि. तालुका वाडा, ठाणे

४२१३०३, बी यु. ए गाळा

चौ. फू. येथे स्थित एल

ॲण्ड बीचे समतुल्य

बँकेसह सांकेतिक कब्जा

गाळा क्र. २० आणि ३४

बी (हॉल गाळा गट २७३

बी) तळमजला, ई यनिट,

गाव उचट मौजे मागाठण

मादाम फॅक्टरी समोर

कड्स जवळ, भिवंडी वारा

रोड, जि. तालुका वाडा,

ठाणे ४२१३०३, बी यु. ए

गाळा क्र. २०३४५६ चौ.

र. गाळा क्र. ३४ बी १७२८

चौ. फू. येथे स्थित एल

ऑण्ड<sup>े</sup> बीचे समतुल्य

बँकेसह सांकेतिक कब्जा

फ्लॅट क्र. ५०२, रिवा

अपार्टमेंट, शिर्डी, जि.

अहमदनगर, एमएच (क्षेत्र

अपार्टमेंट, शिडीं, जि.

अहमदनगर, एमएच (क्षेत्र

फ्लॅट क्र. ५०४, रिवा अपार्टमेंट, शिर्डी, जि.

अहमदनगर, एमएच (क्षेत्र

एल ॲण्ड बी आणि पी

ॲण्ड एम मोजमापित

३६५०० चौ. मीटर्स प्लॉट

१२७/बी१, २५८ आणि २५९, गाव पलसई,

तालुका वाडा, जि. ठाणे

१२७/१ए.

६१५ चौ. मी.)

६१५ चौ. मी.)

६१५ चौ. मी.)

बँकेसह प्रत्यक्ष कब्जा

बँकेसह प्रत्यक्ष कब्जा

फ्लॅट क्र. ५०३,

बँकेसह प्रत्यक्ष कब्जा

१७/१.७०/

१२.१०.२०२०

१२.१०.२०२०

१२.१०.२०२०

१२.१०.२०२०

क्र. २१३४५६ चौ. फ गाळा क्र. ३४ ए १७२८

मोजमापित

३९६१९

श्री. प्रविण सी

श्रीम. दमयंती

श्री. अभयकुमार

श्री. जिनेशकुमार

केतन कुमार शाह

मे. किशोर

रिपेनिंग ॲण्ड

कोल्ड स्टोरेज

प्रोप्रायटर श्री

मे. वैभव

रिपेअरिंग ॲण्ड

कोल्ड स्टोरेज श्री. वैभव जी

मे. श्रीजीचरण

इंजिनिअरिंग प्रा.

कर्जदार/हमीदार

श्री. प्रदिप आर.

श्री. नरिनेश जी

श्री. ललित जी.

पांड्या

मे. ए.जे

ब्लॉक्स प्रा. लि

श्री. जाभरमाल

भगवानराम

श्री. अजय जबरमल जनागिर

श्री. जबरमल

जनागिर,

श्री. अजय

जबरमल जनागिः

किशोर जी. गांधे

पी. पारेख

## सर्वोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन: L28933MH1994PLC081857 नोंदणीकृत कार्यालय : ५०२, त्रिवेणी कृपा कार्टर रोड क्र. ०३, अंबाजी माता मंदिराच्या समोर, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६, ईमेल : info@servotech-india.com

सूचना याद्वारे देण्यात येते की : १. सर्वोटेक इंडस्ट्रिज लिमिटेडच्या (कंपनी) सभासदांची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी १०.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत दि. ०७.०९.२०२० रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

२. कोविड-१९ महामारीच्या कारणास्तव, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) व सर्क्युलर दि. ५ मे, २०२० अनुसार सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० (एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सेबी त्यांचे सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० अनुसार वार्षिक सर्वसधारण सभा (एजीएम) चे धारक व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती विना आयोजित केली आहे. कंपनी कायदा. २०१३ (ॲक्ट) च्या तरतदी सहवाचन सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सची अनिवार्यता) व एमसीए सर्क्युलर्स अनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीची एजीएम आयोजित केली आहे.

३. एजीएमची सूचनेसह वार्षिक अहवाल सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह दि. ०७.०९.२०२० रोजी यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली आहे

४. सभासद बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट वरून एजीएमची सूचनेसह वार्षिक अहवाल डाउनलोड करावा.

् कंपनी सचनेमध्ये विहित त्रगवांवर लिंक दुनराईम दंदिया पायव्हेर लिमिटेंदररे पटानित ई-मतटान सर्व्हिसेस मार्फत परोक्ष ई-मतदानाची सुविधा सभासदांना प्रदान करत आहे.

६. एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व ई-मतदान मार्फत मतदानाकरिता सभासदांचे निर्धाश्रत तारीखा बुधवार, दि. २३.०९.२०२० आहे.

७. परोक्ष ई-मतदान करण्याची सरुवातीची तारीखा व वेळ : रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी स. ९.०० वा. व

. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा व वेळ मंगळवार, दि. २९.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे. बंद होत आहे.

परोक्ष ई-मतदान मोड्यल एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल व सभासदांना सदर तारीखा व वेळेपश्चात ईलेक्ट्रॉनिकली मतदान करणे मंजूर नसेल. परोक्षा ई-मतदान प्रणालीची सुविधा सभेच्या दरम्यान उपलब्ध असेल व सभासद जे सभेमध्ये उपस्थित आहेत व त्यांनी आधीच त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदानामार्फत केलेले आहे. सभासद/भागधारक यांना जर ई-मतदाना संबंधात कोणतीही चौकशी असल्यास त्यांनी Frequently Asked Questions (FAQs) व इन्स्टावोट ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे व **हेल्प** सेक्शन अंतर्गत वा ईमेल enotices@linkintime.co.in वा संपर्क दूर. ०२२-४९१८ ६००० वर संपर्क

८. सदर एजीएम मुळे एमसीए सर्क्युलर मार्फत आयोजित व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती पाठविण्यात आली आहे. त्यानुसार सभासदांद्वारे प्रॉक्सीजची नियुक्ती करण्याकरिता एजीएममध्ये उपलब्ध नसेल. परोक्षा ई-मतदान कालावधी दरम्यान भागधारक यांना एजीएमध्यमे ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे.

. सभासदांचे निबंधक व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनी गुरुवार, दि. २४.०९.२०२० ते बुधवार, ३०.०९.२०२० (दोन्ही दिवस सामाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

> सर्वोटेक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता राधेश्याम लाहोटी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन ००७५५३६३

> > सुगी हाईट्स द्वारकेश

सीएचएसएल नाहर रोड

मुलुंड पश्चिम, मुंबई

चटई क्षेत्र ६६७ चौ. फू. +

(अतिरिक्त वापरण्यायोग

२ बीएचके ३ बीएचके मध्ये

१८७.४३ चौ.

बँकेसह प्रत्यक्ष कब्जात

क्षेत्र)

रुपांतरित

मे. एस्प्रो आयटी

इनोव्हेशन प्रा.

श्री. प्रदिप कुमार

श्री. जतिन विनय

. (संचालक, श्री.

१. हमीदार

(संचालक)

कुमार शाह

लाखन डोंगी

पांड्ये

## असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएनः एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६ नोंदणीकृत कार्यालयः न्यूक्लिअस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००७२. दूरध्वनी क्रः ०२२-२८५७०७८१/ २८५८३३३३

वेबसाइटः www.acmfsl.com इमेल आयडीः investorgrievanceacmfsl.co.in ३६ वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ इ-मतदान माहितीबाबत सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की,

 असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी)ची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कंपनीच्या न्यूक्लिअस हाऊस, साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००७२ येथे स्थित नोंदणीकृत कार्यालयत कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए परिपत्रकेः आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजीचे पिरपत्रक आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता नियमावली २०१५ ची पूर्तता करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल.

२. आर्थिक वर्ष २०१९–२० साठी वार्षिक अहवालाची इलेक्टॉनिक प्रत आणि एजीएमची सचना ज्यात इ–मतदानाची प्रक्रिया समाविष्ट आहे ती, अशा सर्व सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे समभागधारक कंपनीची वेबसाइट- www.acmfsl.com येथे ते मिळवू . शकतात. ३६ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> येथेही उपलब्ध

३. कंपनीला अंतिम तारखेला म्हणजे (२३ सप्टेंबर २०२०) रोजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आपल्या सदस्यांना ३६ व्या एजीएमच्या आयोजनाच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर एजीएमच्या ठिकाणाह्न इतर ठिकाणी मतदान करण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) ने दिलेली इ-मतदान सेवा वापरून देताना खुप आनंद होत आहे. (दुरस्थ इ-मतदान.) सर्व सदस्यांना सूचना देण्यात येत आहे की,

३६ व्या एजीएमच्या सचनेत नमद केलेले कामकाज इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानादारे पार पाडले जाईल.

- दूरस्थ इ-मतदानाला रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता सुरूवात होईल आणि मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता कालावधी संपेल.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ३६ व्या एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्रता ठरवण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२० असून फक्त ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग अंतिम तारखेला म्हणजे २३ सप्टेंबर २०२० रोजी धारण केलेले आहेत (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात) आहेत त्यांनाच दूरस्थ इ-मतदान/ ३६ व्या एजीएमध्ये सीडीएसएल व्यासपीठ वापरून इ-मतदानाद्वारे
- इ-मतदान सुविधेद्वारे मतदानाची सुविधा व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे ३६ व्या एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येईल.
- दूरस्थ इ-मतदानाच्या सूचना ३६ व्या वार्षिक अहवालात पाहता येतील. हा अहवाल कंपनीची वेबसाइट्रु.रलाषीश्र.ले। आणि बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध असेल.
- वार्षिक अहवाल अशा सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट, मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे उपलब्ध आहेत.

vii. ज्या सदस्यांनी आपले इमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांच्यासाठी सदर प्रक्रिया सूचनेत देण्यात आली आहे.

०३:०० ते

दु. ०४:००

४००००८८७२७४९

१२.१०.२०२०

viii. तुम्हाला इ-मतदानासंबंधी काही प्रश्न किंवा समस्या असल्यास तुम्ही <u>www.evotingindia.com</u> या वेबसाइटवरील हेल्प विभागात उपलब्ध असलेले फ्रीकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) आणि इ-मतदान मॅन्युअल पाह शकता किंवा १८००२२५५३३ येथे दूरध्वनी करू शकता किंवा येथे इमेल पाठवू शकता- helpdesk.evotingcdslindia.com

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी ठिकाणः मुंबई दिनांकः ०७ सप्टेंबर २०२० असित सी मेहता (डीआयएन: ००१६९०४८)

२६२१०४०६/०।

हिंदुस्तान हाऊसिंग कं. लि. बजाज भवन. २रा मजला. जमनालाल बजाज मार्ग, २२६, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ सीआयएन एल४५२००एमएच१९३४पीएलसी००२३४६ वेबसाईटः www.hhclbajaj.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ४७ (१ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेले तिमाही साठी कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबीसह विचारात आणि मंजुर करण्यासाठी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय येथे सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजीस होणार आहे.

हिंदुस्तान हाऊसिंग कं. लि. करिता (भुषण कोली) ८ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव

> The spirit of Mumbai is now 92 years

NATION | WORLD | POLITICS | SPORTS EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT

The Family Newspaper www.freepressjournal.in

Bank of India

ञसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

बँक ऑफ इंडिया इमारत, पहिला मजला, २८, एस. व्ही. रोड, अंधेरी (प), अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन, मुंबई- ४०० ०८, द्. क्र.: २६२१०४०६/०७, ईमेल: Asset.MNZ@bankofindia.co.in

ठिकाण : मुंबई

दि. ०७ सप्टेंबर, २०२०

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) परंतुकाअन्वये अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

याद्व	याद्वारे सामान्य जनता व विशेषत: खालील कर्जदारांना व हमीदारांना सूचना देण्यात येते की, बँक ऑफ इंडिया (तारण धनको) याकडे गहाण/भारीत										
खा	खालील वर्णनित स्थावर मालमत्ता, ज्याचा सांपार्श्विक/ प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला असून ती 'जे आहे जेथे										
आ	आहे' 'जे आहे जसे आहे' 'जे काही आहे' तत्त्वावर संबंधित कर्जदार व हमीदारांकडून बँक ऑफ इंडियांकडे गहाण/भारीत तारण मत्तांच्या विरुद्ध खालील										
वर्ण	वर्णनीत थकबाकीच्या वसुलीसाठी विकली जाईल. राखीव किंमत व इसारा अनामत रक्कम प्रत्येक तारण मत्तांसापेक्ष दर्शविले आहे. विक्री ही										
निम्	निम्नस्वाक्षरीकारांकडून ई-लिलाव पुढील प्लॅटफॉर्मद्वारे होईल.										
	सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना नि कर्जदार/हमीदारांना सूचना (रु. लाखात)										
अ.											
क्र.	हमीदारांचे नाव	मालमत्तेचा तपशील		/	حقد ، حجت						
711	हमादाराच नाव	मालमत्तचा तपशाल	ईअर रक्कम/	(समाविष्ट	इंटरेस्ट/ ॲसेट	स्थळावर					
,,,,	हमादाराच नाव	मालमत्त्रचा तपशाल	इअर रक्कम/ शेवटची तारिख	दंडात्मक व्याज	इटरस्ट/ असट आयडी	निरिक्षणाची					
,,,,	हमादाराच नाव	मालमत्त्रचा तपशाल	शेवटची तारिख (इअरच्या	1 . `	' '						
χ	हमादाराच नाव	मालमत्तचा तपशाल	शेवटची तारिख	दंडात्मक व्याज	' '	निरिक्षणाची					
	मे. श्री. सधक	प्लॉट क्र. ए-७८१,	शेवटची तारिख (इअरच्या	दंडात्मक व्याज आणि खर्च)	' '	निरिक्षणाची	७७१५९२७७०१				
	मे. श्री. सधक स्टॉकेज भागीदार		शेवटची तारिख (इअरच्या भरणाची)	दंडात्मक व्याज आणि खर्च) रु. लाखात	्र आयडी	निरिक्षणाची तारिख/ वेळ	७७१५ <i>९२७७०१</i> /०२२-				
	मे. श्री. सधक	प्लॉट क्र. ए-७८१,	शेवटची तारिख (इअरच्या भरणाची) २४५६/	दंडात्मक व्याज आणि खर्च) रु. लाखात	आयडी २००१००७१६३८६	निरिक्षणाची तारिख / वेळ					

१९१.००

१६२.००

388.38

२००००५३९६०८४

२००००५४४४०७७

४००००७५९५८१०/

२००००७५८६४०५

४००००७५९५४०५

२००००७५८६०००

ऽ००००७५९५५८२,

२००००७५८६१७७

२००००५५९७६३०

२००००५५९७७११

२००००५५९७४२

२००००५५९७५१

09.80.2020/

दु. १:००

द. १२:०० ते

दु. १:००

06.80.2020/

दु. १२:०० ते

दु. १२:०० ते

दु. १:००

द. १२:०० ते

दु. १:००

09.80.2020/

द. ०२:०० ते

ँदु. ३:००

९८२७३०१४१६

२६२१०४०६/०

९८२७३०१४१६

२६२१०४०६/०७

९८९२००८६५५

२६२१०४०६/०

९८९२००८६५५

२६२१०४०६/०।

८८३९७६२१२१

१६२१०४०६/०

ठिकाण: मुंबई

91-1	111(1 91/9111/1911	agention lancin an	२८१३ राजान ।नगरा	4 5/11/1 01/11/1/1	(11)	Tallal dellac	ा जाल. विश्वत ल		लाखन डागा	विकल्पह प्रत्येवा कच्चात					
निम	नस्वाक्षरीकारांकडून	ई-लिलाव पुढील प्लॅटफ	ॉर्मद्वारे होईल.					ı	(संचालक) श्री.						
सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना नि कर्जदार/हमीदारांना सूचना							(रु. लाखात)	ı	जल्पेश व्ही शाह						
अ. शाखा/कर्जदा क्र. हमीदारांचे ना	शाखा/कर्जदार/ हमीदारांचे नाव		राखीव किंमत/ ईअर रक्कम/	थकबाकीत रक्कम (समाविष्ट	सेरसाई सिक्युरीटी इंटरेस्ट/ ॲसेट	मिळकतीच्या स्थळावर	संपर्क क्र.		श्रीम. सुनिता एल डांगी, श्री. विनय कुमार शाह						
			शेवटची तारिख (इअरच्या भरणाची)	दंडात्मक व्याज आणि खर्च) रु. लाखात	आयडी	निरिक्षणाची तारिख/ वेळ		۷	मे. जैनसन ग्रेनाईट ॲण्ड मारमो रिअल	फ्लॅट क्र. बी ६०२ (या आधी बी-५), ६ वा मजला, वृंदावन, ओम श्री	३००/३०/ १२.१०.२०२०	१४४१.००	२०००१३२४२०८१	०६.१०.२०२०/ दु. ०१:०० ते दु. ०२:००	९८२७३०१४१६/ ०२२- २६२१०४०६/०७
स्टॉकेज भाग श्री. मोहनल	श्री. मोहनलाल	प्लॉट क्र. ए-७८१, टीसीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, गाव खैरने, एमआयडीसी	२४५६/ २४५.६/ १२.१०.२०२०	१७५०.४६	२००१००७१६३८६ २००१००७२४५३३	०६.१०.२०२०/ स. १०:०० ते स. ११:००	७७१५९२७७०१ /०२२- २६२१०४०६/०७	/०२२- 	प्रा.लि. शकी सीएचएस लि. वृंदावन संचालक आझाद रोड, विलेपालें, पू. श्री. अनिल मुंबई ४०००५७				04:00	44470804709	
	श्री. चंदुलाल जेठालाल सेघानी श्री. पुरुषोत्तम	नवी मुंबई येथे स्थित एल ऑण्ड बी आणि पी ऑण्ड एम. (बीयुए: ९३६५ चौ. मी) बँकेसह सांकेतिक कब्जा							सामिरमल जैन श्री. सामिरमल जैन श्री. सुनिल सामिरमल जैन	प्लॉट क्र. ३८, अरिहंत गृह निर्माण सहकारी समिती लि. अरिहंत कॉलनी, अजमेर, राजस्थान सामिरमल अनिल जैन यांच्या नावे.	६५/६.५/ १२.१०.२०२०	१४४१.००		०७.१०.२०२०/ स. ११:०० ते दु. १२:००	९८२७३०१४१६/ ०२२- २६२१०४०६/०७
	हमीदार श्रीम. रत्नाबेन जे. पटेल उर्फ रत्नाबेन जे.	शॉप क्र. १, तळमजला आणि बेसमेंट शिवशक्ती हाईटस् घाटकोपर पूर्व, मुंबई. बिल्टअप क्षेत्र २३५२ चौ. फू. बेसमेंट क्षेत्र १६०८	९५०/ ९५/ १२.१०.२०२०	१७५०.४६	२००१००७२२७४०	०८.१०.२०२०/ स. ११:०० ते दु. १२:००	७७१५९२७७०१/ ०२२- २६२१०४०६/०७	/ हर्म श्री औ श्री	हमीदार श्री. संजय एस जैन, श्रीम. मधु जैन, श्रीम. सुशिलाबेन जैन	जन याच्या नाव.					
	सेघानी श्रीम. प्रिती एम पटेल उर्फ प्रिती एस सेघानी श्रीम. सविता एस पटेल उर्फ सविता बेन ए सेघानी श्रीम. दीपा सी पटेल उर्फ दिपा सी सेघानी	चौ. फू. बंकेसह प्रत्यक्ष कब्बा फ्लॅट क्र. ५, बी विंग, ५ वा मजला, श्री. गुरुदत्त सीएचएस लि. प्लॉट क्र. १८४, टीपीएस क्र. ११४, आर बी मेहता रोड, घाटकोपर पूर्व मुंबई बिल्टअप क्षेत्र ६३६ चौ. फू.	१४०/१४/ १२.१०.२०२०	१७५०.४६	२०००७७४३३१३	०८.१०.२०२०/ दु. १२:३० ते दु. १:३०	७७१५९२७७०१/ ०२२- २६२१०४०६/०७		मे. प्रिवी टेक्टाईल कर्जदार/हमीदार श्री. कन्हैयालाल सायनी श्री. राजेश के. सायनी श्री. दूगैपदीदेवी के. सयानी	गाळा क्र. ३२३/ ३२४/ ३२५ बीयुए ५३३.१७ ची. मीटसं साईनाथ कमर्शिअल कॉम्प्लेक्स साईनाथ इस्टेट मिठापाडा गाव खो स्टेट श्री. कन्हैयालाल सायनी याच्या मालकीचे बैकेसह प्रत्यक्ष कब्जा	६४/६.४/ १२.१०.२०२०	२४७.८२		०७.१०.२०२०/ दु. ०४:०० ते सायं. ०५:००	९८९२००८६५५/ ०२२- २६२१०४०६/०७
?	मे. रिअल डायमंड मल्टीट्रेड	केतन कुमार जे शाह, श्री. जिनेशकुमार जे शाह, श्री.	८५०/८५/ १२.१०.२०२०	२१२८.८३		०७.१०.२०२०/ दु. १:०० ते	७५०६४८७३०/	٠,	लिलाव <b>'जसे आहे</b>	ो आणि शर्ती खालीलप्रम 'जेथे आहे' आणि 'जे आ		। 'जे आहे जेथे अ	<b>ाहे तत्त्वाने'</b> करण्यात ये	ईल आणि तो ''ऑ	नलाईन'' करण्यात

लिलाव वेबपोर्टल (https://ibapi.in) येथे भारत सरकार मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार ई-बी इंटग्रेटेड यांच्यामार्फत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती पुढील वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ए.) https://www.bankofindia.co.in सदर १० मिनिटांच्या अमर्याद एक्स्टेंशन्ससह १४.१०.२०२० रोजी दु. ०१.०० ते दु. ०३.०० भा.प्र.वे दरम्यान वेबसाईट https://www.mstce coerce.com/auctionhome/ibapi/index.jsp द्वारे ''ऑनलाईन ई-लिलाव/बोली मार्फत'' लिलाव विक्री होईल

१) इच्छुक बोलीदारांनी वैध ई-मेल ॲड्रेस धारण केलेला असला पाहिजे. ई-लिलावासंदर्भातील तपशिलाकरिता कृपया आयबीएपीआय यांना संपर्क करावा. हेल्पलाईन क्र. १८००१०२५०१६ किंवा ०११४११०६१३१ हेल्पलाईन ईमेल आयडी : ibapi@allahabadbank.in २) प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी

मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणा नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत

३) इसारा अनामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी वरील नमूद संबंधित शाखेच्या बोली खात्यामध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करणे आवश्यक आहे आणि भरणा केल्याचे तपशील बोली प्रपत्रात स्पष्टपणे लिहावेत. ४) बोली प्रपत्राच्या हार्ड कॉपीसह जोडपत्र (केवायसी दस्तावेज, युटीआर रिसिप्ट) १२.१०.२०२० रोजी वा पूर्वी सायं. ५.०० पूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने वरील कोष्टकानुसार संबंधित शाखेत सादर करावी आणि स्कॅन कॉपी asset.mnz@bankofindia.co.in वर प्राधिकृत अकिाऱ्याकडे पाठवावी.

५) केवायसी दस्तावेज म्हणज १) ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर/आधार कार्ड/आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ. २) पत्रव्यवहाराकरिता विद्यमान पत्त्याचा पुरावा ३) बोलीदाराचे पॅनकार्ड ४) वैध ई-मेल आयडी/ बोलीदारांचा संपर्क क्रमांक इ. ६) वरील कोष्टकात नमुद संबंधित दिलेल्या संपर्क क्रमांकावर वरील नमुद संबंधित शाखेसह पूर्व परवानगीसह वरील दिलेल्या वेळेत मिळकतीचे निरीक्षण

करू शकतात. ७) संभाव्य बोलीदार आयबीएपीआय पोर्टल यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.

८) बोलीदारांनी योग्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे आवश्यक आहे.

९) बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील १०) बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु.०.५० लाख (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढवू

११) बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील

१२) यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर ई लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर परत करण्यात येईल.

१३) इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासन १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा

विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही. १४) संभाव्य पात्र बोलीदार ई-लिलावाच्या तारखेपूर्वी आयबीएपीआय पोर्टलकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्राधिकृत अधिकारी आणि बँक हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती

969200644 १५) खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ.

कोणाचीही देणी भरायची आहेत. २६२१०४०६/०५ १६) उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग

> कादन घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील. १७) विक्री प्रमाणपत्र फक्त खरेटीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही १८) विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त

१९) कोणत्याही सहभागधारकाने स्वतःला नोंदणीकृत केल्यानंतर इअरचा भरणा केल्यास आणि त्यानंतर निविदा न निवडल्यास आयबीएपीआय पोर्टलमध्ये नमूद केल्यानुसार बोली रक्कम परत मिळु शकते

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी असल्याने. ही. विक्री सचना जारी करण्याचे व सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम हचांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात थेते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे. दिनांक: ०८.०९.२०२०

प्राधिकृत अधिकारी

ऑटोमोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : युनिट नं. एफ-१, १ला मजला, शांती नगर, को-ऑप. इंड इस्टेट लि., वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५. ई-मेल : cs1@apimumbai.com, वेबसाईट : www.apimumbai.com सीआयएनःएल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७

६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुकक्लोजर आणि ई-व्होटिंगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, ऑटो मोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड (''कंपनीं') ची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ०१.३० वा. (भाप्रवे) एका सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय ६९ व्या एजीएमच्या सूचनेत (''एजीएमची सूचना'') वर्णन केलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गिशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ०५ मे, २०२० दिनांकीत जनरल सर्क्यूलर नं. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० (''एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७० ('सेबी सर्क्युलर) च्या अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत

अधिनियमाच्या कलम १०१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १८, लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ३६, जनरल मिटिंग्ज वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२') नुसार आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात इतर विषयांसह त्यावरील संचालक मंडळाच्या व लेखापरीक्षकांच्या अहवालांसह ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय विवरणांचा समावेश असलेल्या २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह (''वार्षिक अहवाल'') एजीएमची सूचना ज्याचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी आणि/किंवा तिचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजट याच्याकडे नोदवले असतील त्या सर्वे सभासदाना ई–मेल ने १ सप्टेंबर, २०२० रोजी पाठवली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर द्वारा सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवल्याची आवश्यकता नाही. सभासदांना याद्वारे कळवण्यात येत की, सदर वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com बीएसई ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट www.linkintime.co.in, https://instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधारीत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन् ४४ व एसएस-२ नसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळया जागेतून इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम चा वापर करुन एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर तयंची मते देण्याची ई-व्होटींग सुविधा (म्हणजेच, रिमोट ई-व्होटींग) पुरवत आहे. ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल त्या सभासदांना एजीएम मध्ये ई-व्होटींगची सुविधा देखील कंपनी पुरवत आहे रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग पुरवण्यासाठी कंपनीने आरटीए व्यवस्था केली आहे.

केवळ शुक्रवार १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहित नाव असलेली व्यक्तीची रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल आणि सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी (सं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. ह्या कालावधीत, एजीएमच्या सूचनेत वर्णन केलेल्या बाबींवर कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतात. त्यानंतर आरटीए कडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग निष्क्रिय केल जाईल. सभासदाने एकदा का ठरावावर मतदिले की, त्यानंतर त्यांत बदल करण्याची अनुमती नसेल. सभासदांचे मताधिकार शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवळातील त्यांच्या हिश्श्यांच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग संबंधातील तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेच्या भाग बनत असलेल्या टीपा मध्ये दिले

जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या हजर असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल आणि ज्यांना अन्यथा तसे करण्यास मनाई केली नसेल असे सभासद ६९व्या एजीएम मध्ये उपलब्ध ई–व्होटींग सिस्टीम मार्फत मत देल्यास पात्र असतील ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल न एजीएमला हजर राहण्यास पात्र असतील परंतु एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र

कोणत्याही व्यक्ती, एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची एक सभासद बनावी असेल आणि शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण करत असेल ती enotices@linkintime.co.in येथे एक विनंती पाठवल्यावर आरटीए कडून मिळणाल्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड चा वापर करुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास हक्कदार असतील. तथापी, जर व्यक्ती ई-व्होटींग साठी आरटीएकडे आधच नोंदणीकृत असेल तर मत देण्यासाठी सध्याचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड पावरता येईल.

जर तुम्हाला एजीएमला हजर राहाणे/ई-व्होटींग मतदान कोणत्याही चौथ्या करायचा किंवा समस्या असल्या तर सभासद हेल्प सेक्शन खाली येथे उपलब्ध फ्रिक्वेटली अखंड क्वेश्चन्स (एफएक्यूज) https://instavote.linkintime.co.in आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकतात किंवा enotices@linkintime.co.in वर एक ईमेल लिह् शकतात किंवा दू. क्र. ०२२-४९१८६००० वर कॉल करु शकतात.

अधिनियमाच्या कलम ९१ सहवाचता कंपन्याचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ नुसार ६९ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

दिनांकः ७ सप्टेंबर, २०२०

ठिकाणः मुंबई

ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया लिमिटेड साठी

आकांक्षा ए. मित्तल कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी